

EAST COAST RAILWAY

E-Tender Notice No: ST-SBP-
TENDER-2018-07. Dated: 01.05.2018
NAME OF THE WORK: PROVISION OF
PASSENGER AMENITIES OVER
SAMBALPUR DIVISION.
Tender value : ₹3,17,70,888/- EMD :
₹3,08,860/- Cost of tender Document :
₹10,000/-
Date and time of closing of tender : At
1500 hrs of 13.06.2018.
No manual offers sent by Post/Courier/
Fax or in person shall be accepted
except such as tenders even if these are
submitted on firm's letter head and
received in time. All such manual offers
shall be considered invalid and shall be
rejected summarily without any
consideration.
Note : The prospective tenderers are
advised to revisit the website fifteen
days before the date of opening of
tender to note any changes /
corrigenda issued for this tender.

Complete information including e-tender
documents of the above e-tender is
available in website <http://www.ireps.gov.in>.
Divisional Signal & Telecom Engineer
Sambalpur
PR-70/JR-19

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that M/s.RPMG BUILDER
AND DEVELOPERS PVT. LTD., being the
owners of and claiming to be in possession
of the property admeasuring about 2.107
sq yards equivalent to 1,762 sq meters
prior to set back and after deduction of
setback admeasuring 2,030 sq. yards or
thereabouts equivalent to 1,697.29 sq.
meters or thereabouts together with the
Rights of the Unsold Shop Nos. 4 & 5 both
altogether admeasuring about 650 sq feet
carpet area occupied by trespasser /
unauthorized occupant being a part of
the property bearing Original Plot No. 29
and Final Plot No.66 and now Final Plot No. 66-
B of Town Planning Scheme No. II of Vile
Parle (East) and City Survey No. 945 and
9451 to 8 & 10 to 15 situate, lying and
being at Prarthana Samaj Road, Vile Parle
(East), Mumbai - 400 057 in the
Registration District and Sub - District
of Mumbai City and Mumbai Suburban
and assessed by Municipal Corporation under
K - Ward No. K - 916, along with the
structures presently standing thereon
including the said Jayashree Apartments
CHS Ltd., are now desirous of
redeveloping the said property and I am
investigating their title to the said property.
Any person's and/or body having claim
with, acquired and/or in use, occupation or
possession of the aforesaid property and/or
any part thereof and/or holding any
charge or liability against the said Owners
and/or having executed any deeds or
documents with respect thereto and/or
having any claim or objection by way of
sale, mortgage, trust, lien, possession, gift,
inheritance, lease or otherwise
howsoever/whatsoever to the right to
redevelop the said property by demolishing
the existing structures thereon, should
register their claim with documentary proof
to me, within 14 days from the date of this
notice, failing which the title of the said
Owners to the said property shall be
presumed to be clear and marketable and
free from all encumbrances of any nature
whatsoever and I shall proceed to certify
the title of my clients to the said property
and my clients shall not entertain any claim
of any nature whatsoever from anybody
thereafter and shall be entitled to be
redevelop the said property, accordingly.
Dated this 10th day of May, 2018.

SHRI NIKHIL K. SALIAN,
Advocate
A-405, Sahavas CHS Ltd., Sahakar Marg,
Vile Parle East, MUMBAI 400 057.

PUBLIC NOTICE

Take Notice that my client Ketan
Pranlal Patel is the Owner of and well
sufficiently entitled to Flat bearing
no.25, admeasuring 741 square feet
carpet area on the 7th floor of the
building no.8A situated at Navjivan
Co-operative Housing Society Limited,
Lamington Road, Mumbai - 400 008
("the said flat") constructed on
Cadastral Survey No. 255 of Tardeo
Division, Mumbai along with 5 (Five)
fully paid up shares of Rs.50/- each,
bearing distinctive nos.6101 to 6105
(both inclusive) ("the said shares")
comprised in Share Certificate
no.1391 ("the said share certificate")
issued by Navjivan Co-operative
Housing Society Limited, a Society
duly registered under the
Maharashtra Co-operative Societies
Act, 1960 under Registration
No.Bom/WD/HSG/T.C. 366/84-85
("the said Society"). The said flat, the
said shares and the said share
certificate are hereinafter collectively
referred to as "the said premises".

My client intends to transfer/
sell/convey/assign all his right, title
and interest in respect of the said
premises. If any person or persons
and/or party or parties has or have any
claim, right, title and interest and/or
objection of any nature whatsoever by
way of sale, lease, mortgage,
agreement for sale, Sale Deed, Deed
of Assignment, lien, charge or any
such other type of claim or any other
right by way of trust, inheritance
and/or any other right with any other
name(s) or of any nature whatsoever in
connection with the said premises
then the same should be notified/
intimated to the undersigned in
writing within a period of 15 days
from the date of publication hereof,
failing which, my client will proceed to
transfer/sell/convey/assign all his
right, title and interest in respect of
the said premises and in such
circumstances the claim and/or
objection, if any, in respect of the said
premises shall be deemed to have been
waived and/or given up and no claim
and/or objection of any nature
whatsoever in connection therewith
shall be entertained thereafter.

Dated this 10th day of May 2018
Sd/-
TUSHAR GORADIA,
Advocate
12, 3rd floor, Bell Building,
Next to Bombay Stores,
Fort, Mumbai: 400 001

THE BOMBAY BURMAH TRADING CORPORATION, LIMITED
Regd. Office : 9, Wallace Street, Fort, Mumbai 400 001, India.
Post Box No. 10077 Tel. Nos. : +91 22 22197101
Fax : 0091-22-22071612 / 6772 Email: bbtcl@bom2.vsnl.net.in
Website: www.bbtcl.com CIN: L9999MH1863PLC000002

PUBLIC NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulations 29 read with 47 of the SEBI (Listing
Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the
Board of Directors of the Corporation will be held on Thursday, 17th May, 2018 to
inter-alia, consider and approve the Audited Financial Results of the Corporation and
recommendation of dividend, if any, on Equity Shares for the financial year ended
31st March, 2018.
Further, as per the Corporation's Code of Conduct for Prevention of Insider Trading, the
Trading Window in respect of the Corporation's securities has been closed from
26th April, 2018 to 19th May, 2018 (both days inclusive).
This information is also available on the website of the Corporation www.bbtcl.com and
on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com
For The Bombay Burmah Trading Corporation, Limited,
Sd/-
N. H. Datarwala
Place : Mumbai Vice-President Corporate & Company Secretary
Date : 08.05.2018

OFFICE OF SPECIAL RECOVERY & SALES OFFICER
"Giriraj", Dr. D. G. Palkar Marg, Borivli (W), Mumbai-400092.
Tel. No. : (022) 28338012, 28338013.
(Attached to Janaseva Sahakari Bank (Borivli) Limited)
Form 'Z'
(See sub-rule 11 (d-1) of rule 107)

Possession Notice For Immovable Property

Whereas, the undersigned being the Recovery Officer of Janaseva Sahakari
Bank (Borivli) Ltd. under the Maharashtra Co-operative Societies Rules,
1961 issued a Demand Notice on 07.10.2017 for Recovery Certificate No.
101/299/2017, 101/300/2017 dated 04/10/2017 followed by Order of
Attachment notice dt. 23.11.2017 calling upon the Judgment Debtor i. e.
Borrowers & Guarantors.
M/s Bonnsons (Prop. Mr. Vinod Atmaram Kareer) along with other judgment
debtors has to repay the amount mentioned in the said demand notices dated
07.10.2017 with further interest @ 15.00% p. a. till realization with date of
receipt of the said notice and the Judgment Debtors having failed to repay the
amount, the undersigned has issued a notice for attachment and attached the
property described herein below.
The Judgment Debtors having failed to repay the amount, the notice is hereby
given to the Judgment Debtors and the public in general that the undersigned
has taken Physical Possession of the property described herein below by
executing order passed by Hon'ble District Magistrate, Palghar dated
17.04.2018 and in exercise of the powers conferred under rule 107 (1) (d-1)
of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this 08th day
of May, 2018.
The Judgment Debtors in particular and the public in general is hereby
cautioned not to deal with the property and any dealing with the property
will be subject to the charge of Janaseva Sahakari Bank (Borivli) Ltd.,
Mumbai for an entire liability of Rs. 21,05,730.05 (Rupees Twenty One
Lakhs Five Thousand Seven Hundred Thirty & Paise Five Only) as on
30.04.2018 of the two credit facilities with further interest @14.50% (11/152/8)
and @15.00% (11/164/2) thereon.

Description of the Immovable Property
All that piece and parcel of Flat No. B-401, adms. 495 sq. ft. built up
area, fourth floor, Jhaveri Complex Co-operative Hsg. Soc. Ltd., Village :
Dhwanman, Vasai (West), Dist. Palghar (Old Dist. Thane) Pin Code : 401202,
having Society Registration No. TNA(VSI)HSG/(TC)/5358/1993, in the
survey No. 123, 124, Hissa No. 4 & 1 of Village : Dhwanman, Tal. Vasai, Dist
Palghar (Old Dist. Thane), within the limit of Vasai Virar Mahanagar Palika
(Owned by Mr. Vinod Atmaram Kareer).
Sd/-
SPECIAL RECOVERY & SALES OFFICER
Date : 08.05.2018 Maharashtra Co-op. Societies Act, 1960 read with
Place : Palghar Rule 107 of the Maharashtra Co-op. Societies Rule 1961

Bharat Bijlee
Bharat Bijlee Limited
Regd. Office: 6th Floor, Electric Mansion, Appasaheb Marathe Marg,
Prabhadevi, Mumbai - 400 025.
CIN: L31300MH1946PLC005017, Phone: 022-24306237, Fax: 022-24370624
Website: www.bharatbijlee.com, E-mail: bbcorporate@bharatbijlee.com

NOTICE TO SHAREHOLDERS
(for the attention of Equity Shareholders of the Company)
Sub: Transfer of Equity Shares of the Company to
the Demat Account of Investor Education &
Protection Fund ("IEPF") Authority

This Notice is hereby given to the Shareholders pursuant to
the provisions of the Companies Act, 2013 read with the
Investor Education and Protection Fund Authority
(Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and
the Investor Education and Protection Fund Authority
(Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules,
2017 (together referred as "IEPF Rules") and as subsequently
amended. The IEPF Rules, amongst other matters, contain
provisions for transfer of all shares in respect of which
dividend has not been paid or claimed by the Shareholders
for seven consecutive years or more in the name of Investor
Education and Protection Fund (IEPF) Authority in the
prescribed manner.

Accordingly, Equity Shareholders of the Company are hereby
informed that Unclaimed / Unpaid Dividend for the financial
year 2010-2011 and corresponding Equity Shares of the
Company in respect of which dividend entitlements have
remained unclaimed for seven (7) consecutive years from
the financial year ended March 31, 2011, will be due for
transfer to the IEPF on July 31, 2018, pursuant to the
provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read
with the IEPF Rules. All benefits accruing on such equity
shares e.g., Bonus Issue, Splits, Consolidation, Fraction
Shares etc., except right issue shall also be credited to the
IEPF Demat Account.

The complete details of such Shareholders including their
Name and Folio Number or DP-Client ID, are available at the
Company's website www.bharatbijlee.com under Investor
Relations. Also, the individual notices have already been
sent to such Shareholders at their latest available
address with the Company / Registrar and Share Transfer
Agent ("RTA").

The concerned Shareholders holding shares in physical form
and whose shares are due for transfer to the IEPF Demat
Account, may please note that the Company would be issuing
new share certificate(s) in lieu of original certificate(s) held
by them for the purpose of transfer of shares to the IEPF
DEMAT Account in accordance with the prescribed IEPF
Rules and upon such issue, the original share certificate(s)
which are registered in the name of shareholders will stand
automatically cancelled and be deemed non-negotiable.

Shareholders may also note that, necessary Corporate
Action shall be initiated by the Company to transfer the
shares to the IEPF Demat Account.

In terms of the IEPF Rules, the concerned Shareholders are
being provided an opportunity to claim such dividend for
the financial year 2010-2011 and onwards by sending a
letter under their signature so as to reach the Company's
Registrar & Share Transfer Agent (RTA), M/s Link
Intime India Pvt. Ltd., Unit - BHARAT BIJLEE LIMITED, C-101,
247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai -400083.
Tel. No.: +91-022-49186270; Fax No.: +91-022-49186060;
E-Mail: iepf.shares@linkintime.co.in. OR to the Company,
before May 30, 2018, for making valid claim for unpaid/
unclaimed dividend(s). In case of no valid claim has been
made, the said shares will be transferred to IEPF Demat
Account by due date, without any further notice, as per the
procedure stipulated in the IEPF Rules.

No claim shall lie against the Company in respect of the
unclaimed Dividend and the shares transferred to IEPF. On
transfer of the Dividend and the shares to IEPF, the
Shareholders may claim the same by making an application
to IEPF in Form IEPF-5 as per the IEPF Rules. The said form is
available on the website of IEPF viz., www.iepf.gov.in.

In case the shareholders have any queries on the subject
matter and the Rules, they may contact to the Company
(E-mail: investorcare@bharatbijlee.com) or to the Company's
Registrar and Share Transfer Agents, M/s Link Intime
India Pvt. Ltd., Unit - BHARAT BIJLEE LIMITED, C-101,
247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai -400083.
Tel. No.: +91-022-49186270; Fax No.: +91-022-49186060;
E-Mail: iepf.shares@linkintime.co.in.

For Bharat Bijlee Limited
Dugesh N. Nagarkar,
Place : Mumbai Company Secretary & Senior
Date : May 9, 2018 General Manager, Legal

Public Notice

My client "CVO DADAR BAZAR CHARITABLE TRUST" a registered
charitable trust under Bombay Public Trust Act, is a tenant & having
tenancy right in the residential property/ premises described in schedule
herewith since more than 40 years & is in uninterrupted occupancy &
possession of the same till date.

Any person claiming to have any right, title, interest or possession of
any nature in the under mentioned property / premises by way of sale,
lease, mortgage, charge, lien encumbrance claim or otherwise, may
write to the undersigned with valid evidence / proof within 14 days from
today & intimate about their claim or objections for the said premises
failing which it will be deemed that they have relinquished their rights &
waived their claims in all manner & the Executive Engineers G/North
division MBRRB, 08 S.A. Palav Marg, Shindewadi, Sonawala Bldg.,
Dadar (E), Mumbai - 400014 shall proceed to finalize the claim of my client

Schedule
Room No 24 Situated on the Ground Floor of the Building known as
"Palan Sajal Building "B" having ground & three upper floor being at
S.K.Bole Marg, Dadar (West), Mumbai within the limits of Greater Mumbai

Adv. J.M D' Silva
402, 4th Floor, Ashoka Complex, Ranade Road, Above Union Bank of India,
Dadar (West), Mumbai - 400028.
Date: 10.05.2018

Asset Recovery Management Branch :
Mehar Chambers, Ground Floor, Dr. Sunderdasi Behl Marg,
Opp. Petrol Pump, Ballard Estate, Mumbai - 400 001, India.
Tel. : 91-022 43683807/43683814 • Fax : 91-022 4368 3802
E-mail: armomb@bankofbaroda.com
Web: www.bankofbaroda.com

POSSESSION NOTICE (For Immovable Property)

Whereas
The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the
Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security
Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read
with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice
dated 16/10/2014 calling upon the Borrower M/s Aishlioni Copper Alloys Pvt. Ltd.
(Borrower) & its Directors & guarantors Mr. Suneel R. Mardia, Mrs. Priiti R. Mardia,
Mr. Dhruv Narayan Singh, M/s Sarovar Capital Market Ltd. to repay the amount
mentioned in the notice being Rs.14,46,76,343.05 (Rupees Fourteen Crores Forty Six
Lakh Seventy Six Thousand Three Hundred Forty Three and Paise Five Only) as on
30.09.2014 together with further interest at the contractual rate on the aforesaid amount
from October 01, 2014 within 60 days from the date of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and
the public in general that the undersigned has taken possession of the property described
herein below in exercise of power conferred on him/her under sub-section (4) of section 13
of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this
07.05.2018 and also as per writ petition order dated 24.04.2018 from Honourable
High Court.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the
property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda
for an amount of Rs.14,46,76,343.05 (Rupees Fourteen Crores Forty Six Lakh Seventy
Six Thousand Three Hundred Forty Three and Paise Five Only) as on 30.09.2014
together with further interest at the contractual rate on the aforesaid amount from October
01, 2014 and other charges etc. less recovery if any within 60 days from the date of the said
Notice.
The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time
available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
Office No. 205/206, 2nd Floor of Chartered House, Chartered House Co-operative
Premises Society, 293/295, Dr. C. H. Street, C. S. No. 365 of Bhuleswar Division
Mumbai, Admeasuring 600 sq. ft. Built up area. Marine Lines, Mumbai - 400002 belonging
to M/s Aishlioni Copper Alloys (P) Ltd.
Sd/-
Date : 07.05.2018 Authorised Officer
Place : Mumbai Bank of Baroda

ORIENTAL BANK OF COMMERCE
(A Govt. of India Undertaking)
DEPARTMENT : MSME MUMBAI WESTERN SUBURB,
CLUSTER OFFICE : Gokul Monaroh CHSL, Thakur Complex,
Kandivali East, Mumbai-400101. Ph: 022-28543879 / 28543880
Mail: msme_7053@obc.co.in

**RECALL NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITIZATION
AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND
ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002**
Date: 09.04.2018

M/S Dairy Dons Ground Floor Kiosk No. 3, Raghuleela Mall, Kandiwali West-400067	Mr. Pankaj Mahendra Singh- Proprietor, Room No. 3, Bhamdev Singh Chawl, Gaondevi Road, Kandivali East- 400067		
Dear Sir/ Madam, Reg:- Account No. 02877015004964- M/S. DAIRY DONS			
Credit facilities sanctioned/ Availed	Balance O/s (as on 31.03.2018)	Recorded Interest	(Amt.in Rs.) Total Outstanding (as on 31.03.2018)
Cash Credit (Hyp./Book Debts)	1,10,274.03	3,992.97	1,14,267.00

The above account has been running unsatisfactory for quite some time and you
are, therefore, in default as you have failed to take steps to regularize
/adjust your account in respect of such debt as stated herein above. In view
of the said default, your account has been classified as a non-performing
asset by the Bank on 31-03-2018. In the circumstances, the Bank has
decided to recall the advance granted to you in terms of Section 13(2) of The
Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of
Security Interest Act, 2002. You are, therefore, now required to discharge in
full the bank's liabilities with upto date interest as per the details mentioned
above within a period of 60 days from the date of the notice failing which the
bank shall take necessary action for enforcement of the secured assets to
realize its dues.

The details of the secured assets intended to be enforced by the bank, in
event of non-payment of the full liabilities as stated herein above, are stated
here under:-

Details of Securities	Name & Address of Mortgagor
1. Hypothecation charge on the borrower's business'entire stocks, receivables & other current assets.	M/S Dairy Dons Ground Floor Kiosk No. 3, Raghuleela Mall, Kandiwali West-400067

Yours faithfully
Mr.Ashish Das
Authorized Officer & Chief Manager

DHARAVI BRANCH :
Dhuri Tower, Opp Kamraj School, 90 Feet Road
Dharavi, Mumbai 40017
Phone No : 24078003, 24097004
Email : dharavi@indianbank.co.in

POSSESSION NOTICE

(Under Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rule 2002)
Whereas
The undersigned being the authorised officer of INDIAN BANK , DHARAVI BRANCH,
Shop No. 20, Grd.Flr., DHURI Tower, 90 FEET ROAD, DHARAVI, MUMBAI, PIN 400017,
under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of
Security Interest Act, 2002 (act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under
section 13(12) read with rule 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002 issued
a demand notice dated 06.12.2017 calling upon the borrowers M/s SATURN
DECORATION, Prop. Shri Sagar Ajit Mohire to repay the amount mentioned in the
notice Rs. 50,84,666.00 (Rupees Fifty Lakhs Eighty Four Thousand Six Hundred Sixty
Six Only) i.e Principal Loan Balance Rs. 48,50,656.00 + MOI balance Rs. 2,34,010.00 in
the account 6390102286 (TERM LOAN) as on 30.11.2017 within 60 days from the date of
receipt of the said notice with future interest and incidental charges w.e.f. 01.12.2017.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower
and the public in general that the undersigned has taken possession of the property
described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4)
of the said Act read with rule 8 and 9 of the said rule on this 7th day of MAY 2018.
The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the
property and any dealings with the property will be subject to the charge of INDIAN BANK,
DHARAVI BRANCH, SHOP NO. 20, GRD. FLR., DHURI TOWER, 90 FEET ROAD,
DHARAVI, MUMBAI, PIN - 400017, for an amount of Rs.50,84,666.00 (RUPEES FIFTY
LAKHS EIGHTY FOUR THOUSAND SIX HUNDRED SIXTY SIX ONLY) as on 30.11.2017
with future interest and incidental charges w.e.f. 01.12.2017.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of the property,
1) GALA No.102, 1st floor, in Building No. A-2, in Jay Ambe Industrial Estate, Village
Pimpalas, Taluka Bhivandi, Dist Thane - 421302 admeasuring 2259 sq.ft. equivalent
to 209.94 sq. mtrs. (Super built up area) and 1726 sq. ft. equivalent to 160.41 sq. mtrs
(Carpet area), constructed on the land bearing Survey No.35/1/C (Palki) of Village
Pimpalas as mentioned in the Schedule to the Agreement for Sale dated 05/10/2015,
bounded on the -
North by - By Internal Road; South by - By Pimpalas Village
East by - By Jai Jalaram Complex and West by - By A1 Building.
Situating within the limits of Grampanchayat Pimpalas Joint Sub-Registration District and
Taluka Bhivandi, Registration District and District -Thane.

2) GALA No.103, 1st floor, in Building No. A-2, in Jay Ambe Industrial Estate, of Village
Pimpalas, Taluka Bhivandi, Dist Thane - 421302 admeasuring 2259 sq.ft. equivalent
to 209.94 sq. mtrs. (Super built up area) and 1726 sq. ft. equivalent to 160.41 sq. mtrs
(Carpet area), constructed on the land bearing Survey No.35/1/C (Palki) of Village
Pimpalas as mentioned in the Schedule to the Agreement for Sale dated 19/11/2015,
bounded on the -
North by - By Internal Road; South by - By Pimpalas Village
East by - By Jai Jalaram Complex and West by - By A1 Building.
Situating within the limits of Grampanchayat Pimpalas Joint Sub-Registration District and
Taluka Bhivandi, Registration District and District -Thane.
Sd/-
Place: Dharavi Branch Authorised officer
Date: 07.05.2018 (INDIAN BANK)

NOTICE

Shrimati. JAYVANTI BEN K. SHAH a
Member of the Gopal Mansion Co-
operative Housing Society Ltd. having
address at 235 A Turner Road Bndra (W)
Mumbai -400050 and holding Flat No.-43 A,
in the building of the society, died on
28-04-2018 without making any nomination.
The Society hereby invites claims of
objections from the heir or heirs or other
claimants / objector or objectors to the
transfer of the said shares and interest of the
deceased Member in the capital / property of
the Society within a period of 15 days from the
publication of this notice, with copies of such
documents and other proofs in support of
his/her/their claims / objections for transfer of
shares and interest of the deceased Member
in the capital / property of the Society. If no
claims / objections are received within the
period prescribed above, the Society shall be
free to deal with the shares and interest of the
deceased Member in the capital / property of
the Society in such manner as is provided
under the Bye-laws of the Society. The claims
/ objections, if any, received by the Society for
transfer of shares and interest of the
deceased Member in the capital / property of
the Society shall be dealt with in the manner
provided under the Bye-laws of the Society. A
copy of the registered Bye-laws of the Society
is available for inspection by the claimants /
objectors, in the office of the Society / with the
secretary of the Society between 12.00 A.M.
to 2.30 P.M. from the date of publication of the
notice till date of expiry of its period.
Place : Mumbai / Date : 10-05-2018
For and on behalf of
The Gopal Mansion Co-op. Housing Society Ltd.
Hon. Secretary

COSMOS BANK
NPA Management & Recovery Cell, Horizon Building, 1st Floor, Ranade Road &
Gokhale Road Junction, Gokhale Road (North), Dadar (W) Mumbai -400028.
Ph: 022-24476012/57/58. Mail : mrorecoverycell@cosmosbank.in

POSSESSION NOTICE U/S 14(1)

Whereas the possession of secured assets/immovable property i.e. All the piece and parcel of Flat no.
B/402 adm. Approx. 700sq.ft. built up situated on the 4th floor of building known as Gouru Complex,
Building A of Gouru Complex Co-Op. Hsg. Soc. Ltd. standing on piece of land bearing S. No. 229, New S.
No. 4, Hissa No. 13 of Mauje Navagan, Dombivali Taluka Kalyan Dist. Thane within the limits of
Kalyan Dombivali Municipal Corporation within the Registration District Thane and Sub Registration
District Kalyan. has been taken on 04.05.2018 as per Section 14(1) under the Securitisation &
Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002.

Name of the Borrower/Branch	Date of Demand Notice & Amount of Notice	Date of Possession
Mr. Vilas Shantaram Gondhali (Proprietor of Vignaharta Surgicals) Guarantors : 1) Mr. Maheshkumar Gangaprasad Nirmal 2) Mr. Ranka Chandrakant Dilip Dombivali Branch	Date- 07.05.2015 Rs. 50,22,811.45 (Rupees Fifty Lacs Twenty Two Thousand Eight Hundred Eleven and Forty Five Paise Only) + Further interest thereon	04.05.2018 (Physical) possession U/S 14(1) of SARFESI Act 2002

The Notice is hereby given to the Borrower Firm its Proprietor/Guarantors/ Mortgagors in particular and
the Public in General that Authorised officer of the Bank has taken physical possession of the property
described herein above on 04.05.2018 u/s 14(1) of the SARFESI Act,2002. the above named
Borrower Firm its Proprietor/Guarantor/ Mortgagors in particular and the Public in General is hereby
cautioned not to deal with the property as described and dealing of any nature whatsoever without the
permission and the consent of the undersigned, will be subject to the charge of The Cosmos Co-op.
Bank Ltd., for an amount mentioned in Demand Notice and further interest thereon.

Place: - Mumbai Authorised Officer
Date: - 10.05.2018 The Cosmos Cooperative Bank Ltd.

SBI STATE BANK OF INDIA
Stressed Assets Recovery Branch , Thane : Plot No. A-112, Kerom, 1st Floor, Next to Wagle
Industrial Estate Branch, Road No. 22, Circle Wagle Industrial Area, Dist Thane - 400604.

POSSESSION NOTICE (See rule 8(1) for immovable property)

Whereas
The Authorised Officer of the State Bank of India, Stressed Assets Recovery Branch, Plot No.A-112, Kerom, 1st Floor,
Next to Wagle Industrial Estate Branch, Road No.22, Circle Wagle Industrial Area, Dist Thane - 400604 under the
Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of
powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued
Demand Notice dated 15.11.2017 under Section 13(2) of said Act, calling upon the borrower, Mr. Kuldeep Rajkumar
Pradhan (Loan Ac. No.62396057691) to repay the amount mentioned in the notice being Rs.78,04,468.92 as on
30.11.2017 (Rupees Seventy Eight Lakh Four Thousand Four Hundred Sixty Eight Paise Ninety Two Only) along with
further interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges, etc. incurred /
to be incurred till the date of payment within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower, mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and
the public in general that the Court Commissioner has taken Physical Possession of the property described herein below
as per the Chief Metropolitan Magistrate Esplanade Mumbai Order dated 28.03.2018, in

बुम्बई, शुक्रवार, ११ मे २०१८

मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत सामान्य मूळ दिवाणी कार्यक्षेत्रांतर्गत कंपनी अर्ज क्र. १४९/२०१८ कंपनी याचिका क्र. १३४/२०१५ मध्ये कंपनी कायदा, १९५६ च्या प्रकरणी व फ्रिट हाउस (इंडिया) प्रा. लि. यांच्या प्रकरणी (परिसमापक मध्ये)

कंपनी याचिका क्र. १३४/२०१५ व कंपनी याचिका क्र. ५५१/२०१५ काढून टाकण्याकरिता व कंपनी याचिका क्र. १३४/२०१५ मधील कंपनी अर्ज क्र. १४९/२०१८ संबंधात त्यांचे आक्षेप सादर करण्याकरिता व त्यांचे दावे सिद्ध

करण्याकरिता कर्मचारी/ धनको यांच्या सूचनेची जाहिरात

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी कायदा, १९५६ च्या अनुच्छेद ५३० अंतर्गत याचिका समापन करण्याकरिता वरील नामित कंपनीने सन्मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका सादर करण्यात आली होती त्यावर आदेश सुनावण्यात आला होता अधिकृत परिसमापक यांनी कंपनी (परिसमापकमध्ये) दि. २५ मे, २०१८ पूर्वी (अर्थात सूचनेच्या तारखेपसून ४ दिवसांच्या आत) आदेशा अंतर्गत अधिकृत परिसमापनमध्ये वरील याचिकेकरिता कार्यकर्ता/धनको यांच्याकडून याचिका वा स्वतः करिता सामान्य ताकदसह त्याकरिता परिसमापक म्हणून नियुक्त केले आहे व जाहीर सूचनेकरिता त्यांचे पुरावे प्रतिज्ञापत्र यांचे कर्ज व त्यांचे ऋण वा दावे विहित प्रारूपामधून अधिकृत परिसमापक यांना सादर करणे आवश्यक आहे.

कोणतेही कर्मचारी/धनको ज्यांनी अधिकृत परिसमापन यांच्याकडून लेखी स्वरूपात सूचनेद्वारे पाठवणे आवश्यक आहे व सدر सूचनेमध्ये सدر वेळी व टिकाणी सद्र कर्ज वा दाव्यांच्या पडताळणीकरिता व्यक्तीना: वा त्यांचे वकील यांच्यासह उपस्थित राहावे व सद्र पुढील पुरावे यांचे कर्ज वा दावे जोडणे आवश्यक आहे.

सूचना याद्वारे कर्मचारी/ धनको यांना देण्यात येते की, वरील नामित कंपनीने कंपनी (परिसमापन मध्ये) अर्थात फ्रिट हाउस (इंडिया) प्रा. लि. च्या आदेशाअंतर्गत आदेश दि. ०१.०२.२०१८ रोजी श्री. प्रमोद हेंद्रे यांना सद्र आदेशाकरिता भण्ण करण्याकरिता कंपनी अर्ज क्र. १४९/२०१८ वरील त्यांचे आक्षेप अधिकृत प्रस्तावित परिसमापन सादर करण्यास इच्छुक आहेत त्यांनी अधिकृत परिसमापन यांना लेखी सूचना पाठवावी.

सदर सूचना कंपनी याचिका क्र. १३२/२०१५ च्या व कंपनी याचिका क्र. ५५१/२०१५ व अन्य यांच्या प्रस्तावित निराकरणकरिता आदेश दि. ०४.०५.२०१८ नुसार जारी करण्यात येत आहे.

वरील प्रस्तावाकरिता सद्र आक्षेप अधिकृत परिसमापन यांच्या कार्यालयामध्ये दि. २५ मे, २०१८ रोजी वा पूर्वी सादर करावे.

दि. ११ मे, २०१८

अधिकृत परिसमापन उच्च न्यायालय, बुम्बई ५ वा मजला, बँक ऑफ इंडिया बिल्डींग, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई – ४०० ०२३. दूर. २२६७ ००२४, २२६७ ५००८.

जाहीर सूचना

सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील यांच्या सूचनेवरून आम्ही १. श्रीम. इमान ऑफ्कार डीसूझा उर्फ गेल अलेक्सांडर डीसूझा, २. श्रीम. जीन अ‍ॅनी डीसूझा थॉम्पसन, ३. श्री. कर्लाईव्ह पॅट्रिक डीसूझा व ४. श्रीम. क्लोडिया सेसेलिया डीसूझा मायो (यापुढे सद्र मालक म्हणून उल्लेखीत) यांच्या खालील लिखीत अनुसूचीमध्ये विवरणात अधिक विवरणात शोअर्स, फ्लॅट व कार पार्किंग जागा व त्यांचे हक्क यांच्या संदर्भात यापुढे एकत्रितरित्या सद्र जागा म्हणून उल्लेखीत सोयीसाठी हक्कांची पडताळणी करत आहेत.

कोणाही व्यक्तीस/ संस्थांना सद्र जागा वा कोणत्याही भागासंदर्भात कोणतेही हक्क, अधिकार, हितसंबंध, दावे यांच्यासह विक्री, अदलाबदल, हिस्सा, गहाण, प्रभार, भाडेपट्टा, धारणाधिकार, अनुज्ञप्ती, भेट, अदलाबदल, ताबा वा भार, कंत्राट, हस्तांतरण, भागीदारी, सुविधाधिकार, गहाण, प्रभार, भेट, न्यास, वारसा, देणगी, वारसा, ताबा, धारणाधिकार, वहिवाट, भाडेकार, लीव्ह अॅन्ड लायसंस करार, अडथळे, देखाभाल, कौटिंबिक व्यवस्था/ कारार, आदेश कारार, कोणत्याही न्यायालयाचे आदेश वा खटला वा अन्य कोणत्याही स्वरूपात कोणताही दावा वा हक्क असल्यास त्यांनी याद्वारे अधोहस्ताक्षरिताना सद्र सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून सात (७) दिवसांच्या आत कागदोपजी पुराव्यांसह सूचित करावे अन्यथा अशा दाव्याच्या संदर्भांशिवाय व्यवहार पूर्ण करण्यात येईल व अशा व्यक्तींना दावा अधिव्यागित समजला जाईल व तो आमच्या अशिलांवर बंधनकारक राहणार नाही व सद्र दावे व/वा स्पष्ट व बाजारमूल्य भावांनुसार असल्याने मालक यांचे हक्क यांचे अधिव्यागीत मानले जातील व बंधनकारक नसतील.

अनुसूची

(सदर जागोचे विवरण)

नोंदणीकरण जिल्हा व उप जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर यांच्या मयदीतील २०८, बायामजी जीजीभाय रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई – ४०० ०५० येथील सीटीएस क्र. बी/७५५/बी, गाव बी विभाग वांद्रे, एच विभाग क्र. २२२८, स्ट्रीट क्र. ५५, तालुका अंधेरी धारक जमिनींना दावा अधिव्यागित समजला जाईल व तो आमच्या अशिलांवर बंधनकारक राहणार नाही व सद्र दावे व/वा स्पष्ट व बाजारमूल्य भावांनुसार असल्याने मालक यांचे हक्क यांचे अधिव्यागीत मानले जातील व बंधनकारक नसतील.

दिनांक : ११ मे, २०१८

टिकाण : मुंबई

श्री. हितेश ना, भागीदार
ज्युरिस कॉर्प

वकील व सॉलिसिटी
३०७, सेंचुरी भवन, डॉ. अ‍ॅनी बेसेंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.

जाहीर सूचना

सूचना देण्यात येते की, माझे अशील श्री. शोेशर रविंद्र ठाकरे त्यांचा पत्ता फ्लॅट क्र. १, भगवान शिव शिवनेरी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, पारसीवाडा, सहार रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०९९ व सध्या राहणार पत्ता बघवंड बार विलेज अपार्टमेंट्स, १८५०, साउथ डायमंड बार बिल्डींग अपार्टमेंट १०९९, डायमंड बार, कॅलिफॉर्निया ९१७६५-२९१९, यूएसए यांच्या सूचनेवरून मी माझे अशील यांनी आम जनतेस सूचित करण्याकरिता सद्र जाहीर सूचना जारी करत आहे व माझे अशील यांच्याद्वारे त्यांचे मेहुणे श्री. संजय सदाशिव पाठक (यांचे मुख्यालयापर आधीच दुर्बल आहे) यांनी मानताप्राप्त मुख्यालयापर दि. २५.५.०६ (नोटी दि. ३१.५.०६) रद्द केले आहेत व तसेच खालील लिखीत अनुसूचीमध्ये (सदर मालमाना) विविध कायदे करण्याकरिता व सद्र मालकीहक्क मालमसंबंधात कारार करण्याकरिता त्यांची आई श्रीम. निर्मला रविंद्र ठाकरे यांच्या नावे डिसेंबर, २०१५ रोजी माझे अशील यांच्या दारे अंमलात आणलेले मुख्यालयापर रद्द केले आहे व सामान्य जनतेच्या वेळेचे सभासद यांना सूचित करण्यात येते की, सद्र श्री. संजय सदाशिव पाठक व श्रीम. निर्मला रविंद्र ठाकरे यांच्यासह त्यांनी कोणतेही व्यवहार करू नवे व कोणत्याही स्वरूपाचे सद्र मालमतेच्या आधारावर सद्र मुख्यालयापत्राच्या द्वारे जे रद्द करण्यात आले आहेत व माझे अशील यांच्यासह त्यांनी कोणतेही व्यवहार करू नवे व कोणत्याही स्वरूपाचे सद्र मालमतेच्या आधारावर सद्र मुख्यालयापत्राच्या द्वारे जे रद्द करण्यात आले आहेत व माझे अशील यांच्यासह त्यांनी कोणतेही व्यवहार करू नवे व कोणत्याही स्वरूपाचे सद्र मालमतेच्या त्यांनी त्यांच्या स्वतःच्या जबाबादारीवर करावे व कोणत्याही संदर्भांना कोणतेही कायदेशीर कायदे यांच्या माझे अशील यांनी सद्र व्यक्तींना कोणतेही कायदे वा गोष्टी खटल्याचे वरील नमूद सद्र मुख्यालयापत्राच्या रद्द करण्याच्या संबंधात सूचित करावे व पुढे आम जनतेस सूचित करण्यात येते की, माझे अशील सद्र मालमतेच्या संबंधात कोणतेही व्यवहार रद्द करण्यात येतील.

अनुसूची :

सदर सोसायटीद्वारे जारी शोअर प्रमाणपत्र क्र. २१ मधील समाविष्ट शोअर क्र. १ ते ५ धारक संलंमन शोअर यांच्यासह पारसीवाडा, सहार रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०९९, गव चकाला, सीटीएस क्र. ५६९ येथील भगवान शिव शिवनेरी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेडच्या तळजन्मच्यावरील फ्लॅट क्र. १, मोजमापित ८२५ चौ. फूट बिल्ड अप क्षेत्रफळ.

मुंबई दि. ११ मे, २०१८

सही/-

वकील युसूफ रामपुरवाला

SBI State Bank of India

स्टेड्‌ असेट्‌ मॅनेजमेन्ट्‌ ग्रॅज्‌-II

रहेजा चॅम्बर्‌, बी-बिंग, तळमजला, ५्री प्रेस जर्नल मार्ग, नौराम पॉईन्ट्‌, मुंबई-४०० ०२१.

दूरध्वनी क्र. ०२२-२२०४०४४५, फॅक्स : २२२२१४०३

विक्री सूचना (खाजगी कराराने)

(सिक्‌युरिटी इंटेरेस्ट्‌ (एन्फोर्समेंट्‌) रुल्स, २००२ च्या नियम ९(१) सहवाचता नियम ८(५) व (६) **#** (सिक्‌युरिटी इंटेरेस्ट्‌ (एन्फोर्समेंट्‌) रुल्स, २००२ चा नियम ६) **#**

#स्थार तरण मत्ता/* जंगम तारण मत्ता)

श्री. प्रमोद कुमार डोलिया, मे. व्होला डिलाटॅट्‌ प्लास्टिक्स उद्योग प्रा. लि. (समाप्नातील कंपनी)चे जामीनदार डी/२०१, पंचवटी गार्डन्स, अपगर गोविंद नगर, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४.
श्री. प्रवीण कुमार डोलिया, मे. व्होला डिलाटॅट्‌ प्लास्टिक्स उद्योग प्रा. लि. (समाप्नातील कंपनी)चे जामीनदार सी/८०४, ऑरिजन वसंत मॉलेक्स, एम. जी. रोड, गोरगाव पश्चिम, मुंबई-४०००९०.
श्री. विपिन कुमार डोलिया, मे. व्होला डिलाटॅट्‌ प्लास्टिक्स उद्योग प्रा. लि. (समाप्नातील कंपनी)चे जामीनदार डी/२०१, पंचवटी गार्डन्स, अपगर गोविंद नगर, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४.

महाशय,

विषय : सिक्‌युरिटीयज्ञेजंगम अण्ड रिक्‌न्ट्‌ग्रन्स ऑफ्‌ फायनान्शिअल असेट्‌स अण्ड एन्फोर्समेंट्‌ ऑफ्‌ सिक्‌युरिटी इंटेरेस्ट्‌ इन्टेरेट्‌, २००२ व सिक्‌युरिटी इंटेरेस्ट्‌ (एन्फोर्समेंट्‌) रुल्स, २००२ अंतर्गत विक्रीसाठी सूचना

कलम १३(२) अन्वये जारी केलेल्या सूचनेद्वारा मागणी केलेल्या थकबाकीची परतफेड करण्यात तुम्ही कसूर केल्याने, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी उभत अॅन्ड व त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांतर्गत घालून दिलेली प्रक्रिया अनुसरून १९.०३.२०१८, ०८.०२.२०१८, १०.११.२०१७ रोजी ई-लितावने येथील परिशिष्टांत वर्णन केलेल्या स्थार तरण मत्ता विकण्याचे प्रयत्न केले.

परिशिष्टातील मिळकतीच्या संबंधात वरील तपशिलाप्रमाणे घेण्यात आलेले ई-लिताव, राखीव किमतीपेक्षा जास्त बोली/बोलीदार न आल्याने अयशस्वी ठरले. त्यानंतर, अयशस्वी ठरलेल्या शेवटच्या ई-लितावच्या क्र. ७.७१ कोटी **राखीव किमतीपेक्षा** जास्त किंमत देऊ करणारी व बँक आणि प्रस्तावित खरेदीदाराना मान्य अशा शर्तीवर परिशिष्टातील मिळकतीत स्वारस्य दर्शविणारी एक व्यक्ती आढळली. आधी घेण्यात आलेल्या ई-लितावांमार्फत परिशिष्टातील मिळकतीची विक्री होऊ शकलेली नसल्याने, बँकेने खाजगी कराराने ४८.०५.२०१८ (विक्रीची तारीख) रोजी आवश्यक दस्तावेज बनवून प्रस्तावित खरेदीदाराना मिळकत विकण्याचे ठरवले आहे.

जर ह्या सूचनेच्या तारखेपासून १५ दिवसांत तुमच्या कर्ज खात्यामधील थकबाकीचे प्रदान करण्यात तुम्ही कसूर केली तर तुम्हाला पुढे कोणतीही सूचना न देता, बँक आणि प्रस्तावित खरेदीदार यांच्यात मान्य झालेल्या शर्तीवर परिशिष्टातील मिळकत प्रस्तावित खरेदीदाराना विकली जाईल. जर परिशिष्टातील मिळकतीची विक्री रक्कम कर्ज खात्यातील थकबाकीची रोकड करण्यास अपुरी ठरली तर थकबाकीच्या संपूर्ण वसुलीपर्यंत तुम्ही व इतरांवरूद्ध कारवाई सुरू होईल/चालूच राहील.

मिळकतीचे परिशिष्ट

(जंगम/स्थार तरण मत्ताचे वर्णन)

स. क्र. ४९, हिस्सा क्र. ३-ए, गाव देवडाल, कसाणे रोड, प्लांट क्र. सी व डी, वसई पूर्व येथील जमीन व फॅक्टरी इमारत एरिया-२.९६४ एकर्स.

दिनांक : १०.०५.२०१८

टिकाण : मुंबई

स्टेट बँक ऑफ इंडियासाठी प्राधिकृत अधिकारी

महाराष्ट्र शासन

कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय,

मध्य मुंबई (सा.वां.) विभाग, गणपत जाधव मार्ग,

वरळी, मुंबई-४०० ०१८.

Email:- centralmumbai.ee@mahapwd.com	☎ ४९३६४०४/२४९३३९०२ फॅक्स : २४९३१९०२
जा.क्र. का.अ./म्ममुवि/ई-निविदा/३७३२	दिनांक:- ०३/०५/२०१८

द्वितीय मागणी ई-निविदा सूचना क्र. ४४ सन २०१७-१८

कार्यकारी अभियंता, मध्य मुंबई (सा.वां.) विभाग, वरळी, मुंबई कार्यालयात दूरध्वनी क्रमांक २४९३१९०२/२४९३६४०४ महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे योग्य त्या वर्गीतील नोंदणीकृत कंत्राटदारांकडून खालील कामाकरिता “बी-१” नमुन्यातील निविदा ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाईन) निविदा मागवित आहेत. निविदा कर्मादपत्र शासनाच्या संकेतस्थळावर http://maharashtra.etenders.in येथून डाऊनलोड करण्यात यावी. तसेच निविदा स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता, मध्य मुंबई (सा.वां.) विभाग, वरळी, मुंबई यांनी राखून ठेवला आहे. अट असलेली निविदा स्वीकारली जाणार नाही.

कामाचे नाव:-	१) उमरखाडी, मुंबई येथील बाल न्यायालय (शहर) मधील दालन, कोर्ट हॉल व कर्मचारी कक्ष मध्ये रंगकाम व छत दुरुस्ती करणे रु. ४६४२५/-
	२) जे. जे. स्कुल ऑफ आर्ट अ‍ॅट येथे किरकोळ दुरुस्ती अंतर्गत संचालक आणि उप संचालक, कर्मचारी वसाहत, एमआए पोलीस लाईन सी, बी, ए इमारत येथे मलनिस्सारण वाहिनीचा पुरवठा करणे तसेच डांबरीकरण करणे, झाडे बुडपे व कचरा उचलणे. रु. २७७४९८/-
ई-निविदा उपलब्ध कालावधी -	दि. ११/०५/२०१८, सकाळी १०.३० पासून ते दि. २१/०५/२०१८ रोजी १५.०० पर्यंत
ई-निविदा उघडणे (शक्य झाल्यास) -	दि. २३/०५/२०१८, रोजी १५.०० वाजता. (कार्यकारी अभियंता, मध्य मुंबई (सा.वां.) विभाग, वरळी, मुंबई यांचे कार्यालय, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०१८)

खलील संकेतस्थळावर ई-निविदाची सर्व माहिती उपलब्ध आहे.

1. http://Mahapwd.com

2. http://maharashtra.etenders.in

(सदर निविदे सूचनेमध्ये काही बदल होत असल्यास वरील वेबसाईटरवती कळविण्यात येईल.)

३. कार्यकारी अभियंता, मध्य मुंबई (सा.वां.) विभाग, वरळी, मुंबई कार्यालयातील सूचना फलक.

दिनांक १० जानेवारी, २०१८

सही/-

कार्यकारी अभियंता,

मध्य मुंबई (सा.वां.) विभाग,

वरळी, मुंबई.

जाहीर सूचना

ICICI Bank

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर, चकली सर्कलजवळ, जुना पाद्रा रोड, बडोदरा-३९०००७, गुजरात.

निगम कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर, बांद्रा कुर्ली कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई-४०००५९

याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील कर्जदार यांनी बँकेकडून प्राप्त करण्यात आलेल्या कर्ज सुविधेतील मुख्य रक्कम आणि त्याचाना भण्ण करण्यास कसूरदार ठरले आहेत आणि कर्जाचे नांव परफॉर्मिंग असेट्‌ (एनपीए) मध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. सद्र सूचना त्यांना सिक्‌युरिटीयज्ञेजंगम अॅन्ड रिक्‌न्ट्‌ग्रन्स ऑफ्‌ फायनान्शिअल असेट्‌ (एन्फोर्समेंट्‌ ऑफ्‌ सिक्‌युरिटी इंटेरेट्‌ अॅन्ड-२००२ च्या कलम १३(२) अंतर्गत त्यांच्या ज्ञात पत्त्यावर निर्गमित करण्यात आली, परंतु ती अज्ञातशिवाय परत आली आणि त्याप्रमाणे सद्र जाहीर सूचनेद्वारे सूचित करित आहेत.

अनु. क्र.	कर्जदार/सहकर्जदार/हमिदारचे नाव (कर्ज खाते क्र.) आणि पत्ता	ज्यांची अंमलबजावणी करायची आहे पत्ता तारणा/मागच्या मिळकतीचा अर्थ	सूचनेच्या दिनांकापासून थकबाकी/सिक्‌कतेचे नितांक पाठविले	एनपीए दिनांक
१.	मनीष वीलील ठाकूर/ह्या मनीष ठाकूर-एलबीसीएलटी०००३५७७४, डिब्रवन कॉलनी, कासाबाई वाड, ठाकूर निवास डी.ड, टाँड-४१३८०१	आविवाहिंग वंगलो, वाई क्र. ७, एम. क्र. १३७०/१ए/२ए ३ए/२, डिब्रवन कॉलनी, रत्नेचे स्टेशनजवळ, टाँड – ४१३८०१	६ एप्रिल, २०१८ रु. ४,३८,४९९.००/-	३०/०५/२०१९
२.	अर्जुन एस. हाजगुडे/प्रकाश उद्दव पोचाळ -एलबीसीएल०००२४६१७६४, लेन कम्प्लेक्स ५, एसआर क्र. २२/१, थिरे वस्ती, खेरी, सयम हॉस्पिटलजवळ, महापट्ट, पुणे-४१११०४	फ्लॅट क्र. ४०७, सावली होमस इमारत-ए, ४ था मजला, समता विद्यालयजवळ, हिस्सा क्र. १ए/२/२, एम. आर. १४३, ता. हवेली उरली देवाची, पुणे-४१२३०८.	१९ मार्च, २०१८ रु. १७,४२,२८६.००/-	३०/०१/२०१७
३.	संजय सहदेव ढाकणे/सुनील सहदेव ढाकणे - एलबीसीएल०००३३७३३२६, मजला १३, केसाव कॉम्प्लेक्स, एसआर क्र. १६३/गुणे नगर, मालावाडी, हडपसर, गुणे, महाराष्ट्र, पुणे-४११०२८	दुकान क्र. ३०२, ३ रा मजला, लक्ष्मी प्लाझा, रुद्रा कर्मलिंग इमारत, केमनंद रोडजवळ, गट क्र. २०५४, रुद्रा वाघोली, पुणे-४१२२७७	१९ मार्च, २०१८ रु. १७,७८,२०३.००/-	३१/१०/२०१७
४.	नवरोज पॉइंटन स्वप्नम/शेमी आर. स्वप्न एलबीसीएल०००३१९७३३२, न्याती इथोस रतिने १००४, कोरिम्बोरनम्स क्लबमार्गे, पुणे, उद्री, महापट्ट, पुणे-४११०६०	फ्लॅट क्र. ११०५, ११ वा मजला, मिर्सीसीपी (ली), न्याती इथोस, फेज II, एच. क्र.५, ११०५, एम. क्र. ११, उद्री, पुणे, पुणे-४११०६०	१९ मार्च, २०१८ रु. ३६,१४,४१७.००/-	३१/१०/२०१७
५.	रमिच सोपान जंजारे/सुप्रिया सचिन जंजारे - एलबीसीएल०००३२७८९५१, आरएच २४ सारा किर्ली, बजाज नगर पंचआयडीसी वसुलन, हुदगम मंदिरजवळ, महापट्ट, औरंगाबाद-४३११३६	फ्लॅट क्र. ४०४, सेक्टर बी, सी नगर, १ तिस्तावा, गट क्र. १७४ भण्ण, औरंगाबाद-४३१०९१	१९ मार्च, २०१८ रु. १२,७४,२९६.००/-	३१/१०/२०१७
६.	कैलाशचंद्र टी. महेशवरी/लताता कैलाशचंद्र ठापरखाल/अमृणीत के. महेश-बरी/रमनराज मकईटईल के. लि. - एलबीसीएल०००३०७९३४३, बंगलो क्र. २, किंवा पार्क, विला देसाई रोडसोमोर, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३	फ्लॅट क्र. १६०१, १६ वा मजला, “बी” बिंग, प्लूव्हान्शाल एक्सप्रेसी सीीयएसएल, विला देसाई रोडसोमोर, कॅन्डी क्लबसोमोर, औरंगावा, अंधेरी पश्चिम, सीटीएस क्र. ७२०/१ ते ३१ आणि ७३७ (भाग) एम. क्र. ४७ आणि ४८, मुंबई-४०००५३.	६ एप्रिल, २०१८ रु. १,२६,०८,०६९.००/-	३०/१०/२०१७
७.	विनोद भानुशाली/कसुती भानुशाली (मे. सागर इंटरप्रायजेस -एलबीसीएल०००३३७४३४९, फ्लॅट क्र. ५०४, नंदेशी सीीयएसए, प्लॅट क्र. ४३७, सेक्टर १, सी मार्टजवळ, कोपरखैरणे, मुंबई-४०००४७	फ्लॅट क्र. १८०२, १८ वा मजला, इमारत – एस सिंगनेचर, अर्जुन गावंड इस्टेट, व्ही. एम. पूव मार्ग, सावत दूबई रोड, डेव्हानोर कॅम्पटोमोर, एम. क्र. ४३७ (भाग) आणि ४३७ बी/२, सेक्टर, मुंबई-४०००८८	६ एप्रिल, २०१८ रु. ३,०४,३१,७६८.००/-	३१/१२/२०१७
८.	दासन धर्मस फर्नांडो/वलरमजी धर्मस फर्नांडो - एलबीसीएल०००३१५००१३, फ्लॅट क्र. १, तळमजला, १/सी, जीवन ज्योती सीीयएसए, गळी नगर, कॉटमनगेवली, कळकण (पू.), पुणे-४११३०६	फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, श्री सीीयएसएएल, प्लॅट क्र. ४०, ४१, सेक्टर-१, प्रस्तावित पोलीस स्टेशनजवळ, सागावाडा, नवी मुंबई-४०००७५	६ एप्रिल, २०१८ रु. २,९३,९४,०००/-	३०/११/२०१७
९.	गणेश टन पाठक/हिमा गणेश पाठक-एलबीटीएल७०००२३४२८२, ५०१/३ डी.ए.बिंग, शांदा सीीयएसए, आ.आगागार, चेन्नई एकलेस हावजवळ, काव्हिली वी.ए.मुंबई-४००१०१	फ्लॅट क्र. ५०५, ५ वा मजला, ए बिंग, जेपी डेक्स, एम. क्र. २६७, हिस्सा क्र. १/१, सीटीएस क्र. ६१०ए/१ए/१बी, ६१० (भाग), मुसुंड लिंक रोड, मालाड पूर्व, जन. अरगुनकुमार वैद्य मार्गमोमार्गे-४०००३३,	६ एप्रिल, २०१८ रु. ९७,३०,२०५.००/-	३०/११/२०१७

वरील नमूद कर्जदार आणि/वा त्यांचे हमीदार (लसू) होत असल्यास सद्र सय वकील रम्वेया भाग्या सद्र कलम १३(२) सू